

महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक
उपाययोजना (सुधारणा) अधिनियम, २०१५ नुसार
४५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या रूग्णालयीन
इमारतींच्या प्रस्तावास मंजूरी देणे
कॅन केअर ट्रस्ट, सीएसटी क्र.२४५, माझगाव, मुंबई

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०१७/प्र.क्र.१०२/नवि-२०
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२
दिनांक :- १३ जुलै, २०१७

वाचा:- १) महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना (सुधारणा) अधिनियम, २०१५
२) शासन निर्णय, नगर विकास विभाग क्र.अशसे-२०१४/प्र.क्र.१७१/नवि-२०, दि.१२.०५.२०१५
३) मुख्य अग्निशमन अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांचा दि.२३.०३.२०१६ रोजीचा अहवाल.
४) उप मुख्य अभियंता (इमारत प्रस्ताव), बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे पत्र क्र.CHE/CTY/
१३७९/E/३३७(NEW)/DYCHE/८८/(B.P.) CITY, दि. ०७.०४.२०१७

प्रस्तावना :-

सी.एस.क्र.२५४(pt) माझगाव, बॅ. नाथ पै मार्ग, मुंबई येथे मे. कॅन केअर ट्रस्टकडून उभारण्याचे प्रस्तावित असलेल्या रूग्णालयीन इमारतींची उंची ४५ मीटरपेक्षा अधिक असल्याने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना (सुधारणा) अधिनियम, २०१५ नुसार ४५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या रूग्णालयीन इमारतींच्या प्रस्तावास, शासन निर्णय, दिनांक १२.०५.२०१५ नुसार शासनाची मान्यता देण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने उप मुख्य अभियंता (इमारत प्रस्ताव), बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या दि. ०७.०४.२०१७ रोजीच्या पत्रान्वये प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रधान सचिव (नवि-२) यांच्या मंत्रालयातील दालनात दिनांक २७.०६.२०१७ रोजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात आली. सदर चर्चेच्या वेळी मुख्य अग्निशमन अधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या दि.२३.०३.२०१६ रोजीच्या पत्रान्वये अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या उपाययोजना त्यांच्या अहवालात सुचविल्या असल्याबाबत स्पष्ट केले. सदर अहवालाच्या अनुषंगाने या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना (सुधारणा) अधिनियम, २०१५ नुसार ४५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या रूग्णालयीन इमारतींच्या प्रस्तावास, शासन निर्णय, दिनांक १२.०५.२०१५ अन्वये ४५ मीटर पेक्षा अधिक उंचीच्या रूग्णालयीन इमारतींच्या प्रस्तावांना मंजूरी

देण्याचे अधिकार राज्य शासनास आहेत. सी.एस.क्र.२५४(pt) माझगाव, बॅ. नाथ पै मार्ग, मुंबई येथे मे. कॅन केअर ट्रस्टकडून उभारण्याचे प्रस्तावित असलेल्या रूग्णालयीन इमारतीची उंची ४५ मीटरपेक्षा अधिक असल्याबाबतचा प्रस्ताव बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बिल्डींग प्रपोजल (इमारत प्रस्ताव) तसेच अग्निशमन विभागाने तपासला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने दि. २३.०३.२०१६ रोजीच्या पत्रान्वये सुचविलेल्या उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल, या अटीच्या अधीन राहून सदर प्रस्तावास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१७०७१३१७५५५१७८२५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(कैलास बधान)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव
- २) मा. मुख्यमंत्री महोदय यांचे प्रधान सचिव
- ३) सर्व मा. मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ४) मा. मुख्य सचिव यांचे वरिष्ठ स्वीय सहाय्यक
- ५) आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई
- ६) प्रधान सचिव (नवि-१), नगर विकास विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- ७) प्रधान सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई
- ८) निवडनस्ती.